

शासकीय सेवेतील महिला कर्मचा-यांच्या लैंगिक सतावणूकीशी संबंधित प्रकरणांची तपासणी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष पदावरील नियुक्तीबाबत

महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: मकचौ- २०१३/प्र.क्र.९५/मकक
नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
तारीख: २३ जानेवारी, २०१४

वाचा-

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-१०९९/७३/मकअ, दि. १९ मे, १९९९
- २) शासन निर्णय महिला व बाल विकास क्र. मकअ-२०१०/प्र.क्र.३३/मकक, दि. ६.५.२०१०

प्रस्तावना-

कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक सतावणूकीस प्रतिबंध करण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य या रिट पिटीशन (सीआरएल) क्र. ६६६-७०/१९९२ मध्ये दिलेल्या न्याय निर्णयातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक ६ व ७ ला अनुसरून लैंगिक सतावणूकीशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी, उपरोक्त शासन निर्णय दि. १९ मे, १९९९ अन्वये राज्यस्तरीय महिला तक्रार निवारण समिती गठीत करण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने शासन निर्णय दि. ६ मे, २०१० अन्वये श्रीम.टी.एफ. थेकेकरा, अप्पर मुख्य सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली राज्य महिला तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली होती.

२. उक्त राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष पदावर नामनिर्देशित असलेल्या श्रीम. टी.एफ. थेकेकरा, अपर मुख्य सचिव (अल्पसंख्यांक विकास विभाग) शासकीय सेवेतून दि. ३० नोव्हेंबर, २०१३ रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे राज्य महिला तक्रार निवारण समितीचे पुनर्गठन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

शासनाने राज्य महिला तक्रार निवारण समितीचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला असून समितीची रचना पुढीलप्रमाणे असेल.

- १) अध्यक्ष-श्रीम. मेधा गाडगीळ, अपर मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) सदस्य- अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३) सदस्य- प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) सदस्य-विशेष पोलिस महानिरिक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग, पुणे
- ५) सदस्य-श्रीम. मालिनी शंकर, प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

- ६) सदस्य-श्रीम.शोमिता बिश्वास, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, बांद्रा (पूर्व), मुंबई.
- ७) सदस्य- सह सचिव (महिला) विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- ८) अशासकीय सदस्य- श्रीम. अनघा सरपोतदार, इंडिया सेंटर फॉर वुमेन राईट (NGO)
- ९) अशासकीय सदस्य-अॅड.पुजा कुटे, अशासकीय सदस्य, बी २३, मेफेअर गार्डन, लिटील गीब्ज रोड, मलबार हिल, मुंबई- ४०० ००६
- १०) सदस्य सचिव- अवर सचिव तथा महिला कल्याण अधिकारी, महिला कल्याण कक्ष, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०२१७१५५४०१९५३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(शो.शि. मन्त्रे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
 २. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
 ३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव
 ४. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
 ५. सर्व अप्पर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालय, मुंबई
 ६. मा.मुख्य सचिव यांचे उप सचिव
 ७. अध्यक्ष, राज्य तक्रार निवारण समिती, मुंबई
 ८. राज्य महिला तक्रार निवारण समिती सर्व विद्यमान सदस्य.
 ९. राज्य महिला तक्रार निवारण समितीचे नव्याने समाविष्ट पदाधिकारी.
 १०. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना)
 ११. सर्व विभागीय आयुक्त
 १२. सर्व जिल्हाधिकारी
 १३. *प्रबंधक, मूल व न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
 १४. *प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
 १५. *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
 १६. सर्व महानगरपालिकांचे आयुक्त*
 १७. सर्व नगरपालिका/सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी.
 १८. सर्व नगरपालिका/सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी.
 १९. सर्व शासकीय महामंडळे, कंपन्या, स्थानिक स्वराज्य संस्था
 २०. सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
 २१. निवड नस्ती, मकक
- *पत्राने.